

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
शुक्रवार, दिनांक २४ मार्च, २०१७
(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

- (१) मुख्यमंत्री : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा दिनांक ३१ मार्च, २०१५ रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाचा एकेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (२) अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये अल्पसंख्याक विकास विभागाचा सन २०१०-२०११ या वित्तीय वर्षातील योजनेत्तर व सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षातील योजनांतर्गत आणि योजनेत्तर योजनांवरील वैधानिक विकास मंडळनिहाय (अविभाज्य भागासह) प्रत्यक्ष खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवतील.
- (३) वैद्यकीय शिक्षण मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचा सन २०१०-२०११ व २०१५-२०१६ या वित्तीय वर्षातील योजनांतर्गत आणि योजनेत्तर योजनांवरील वैधानिक विकास मंडळनिहाय (अविभाज्य भागासह) प्रत्यक्ष खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवतील.

- (४) उद्योग मंत्री : महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा अडतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (५) कृषि मंत्री : महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा एकोणपन्नासावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (६) पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

- (१) अॅड. राहुल कुल, वि.स.स. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील:-

"पुणे शहराच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अल्प प्रमाणात नियोजन करण्यात येणे, पुणे शहराच्या वाढत्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेमुळे टप्याटप्याने पुणे महानगरपालिका व जलसंपदा विभागामध्ये करार होत जाणे, ६.५ टीएमसी पेक्षा जास्त वापरले गेलेले पाणी शुध्दीकरण करून म्हणजेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून मुठा उजवा कालव्यात सोडण्याचे बंधन पुणे महानगरपालिकेवर असणे, त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र मुंढवा येथे निर्माण होऊनही तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नसणे, पुणे शहराची दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची गरज वाढत असल्याने शेतीच्या पाण्यामध्ये करण्यात आलेली कपात, खडकवासला कालवा ते पुणे शहर पाणीपुरवठा योजना काही प्रमाणात बंद नळातून करण्यात येणे, मुठा उजवा कालव्यातील पाणी या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी घेतले जात असल्याने या कालव्याची गेली कित्येक वर्षे दुरुस्ती करणे शक्य झालेले नसणे, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन आसपासच्या जमिनी मोठ्या प्रमाणात क्षारपड झाल्याने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान, त्यामुळे पुणे शहरासाठी प्रस्तावित असणाऱ्या व अपूर्ण असणाऱ्या दुसऱ्या बंद नळ पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरीत पूर्ण करण्याची आवश्यकता, खडकवासला जलसंपदा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मुठा उजवा कालव्यातून ७०% पाणी हे गळतीमुळे वाया जात असून शेतीसाठी प्रत्यक्षात ३०% पाणी पोहचत असणे, त्यामुळे सदर कालव्याची व तसेच वितरीकांची त्वरित दुरुस्ती व नुतनीकरण करण्याची आवश्यकता, जुना मुठा कालवा (बेबी कॅनॉल) मधून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत

असल्यामुळे त्याची देखील अस्तरीकरण होणे गरजेचे असणे, तसेच दोंड तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती करून नवीन बर्गे बसविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२) श्रीमती अमिता चव्हाण वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे लक्ष वेधतील:-

"मालेगाव (ता.अर्धापूर, जि.नांदेड) येथील ट्रॉमा केअर सेंटरचे काम निधीअभावी दोन वर्षांपासून बंद असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, अर्धापूर तालुक्यातून महामार्ग जात असून तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळावा या करिता ट्रॉमा केअर सेंटर उक्त ठिकाणी मंजूर करण्यात येणे, या केंद्रावर आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च होऊनही या केंद्राच्या कामाकरिता आवश्यक निधी, १४ कर्मचारी व अधिकारी यांची उपलब्धता न होणे, या पैकी केवळ दोन वैद्यकीय अधिकारी रुजू झाले असणे, सद्यःस्थितीत अपुरे कर्मचारी, अर्धवट बांधकाम, फर्निचर, औषधे, यंत्रसामुग्रीचा अभाव इ.कारणांमुळे हे ट्रॉमा केअर सेंटर विनावापर पडून असल्याने अपघातग्रस्तांना तातडीने आरोग्यसुविधा मिळत नसल्याने त्यांचा होत असलेला मृत्यु, परिणामी अपघातग्रस्तांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, शासनाने त्वरीत सदर ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरु करण्याबाबत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया "

- (३) सर्वश्री. शरद सोनावणे, विजय औटी, सरदार तारासिंह, किसन कथोरे, संदीप नाईक, बळीराम सिरसकर, नरेंद्र पवार, संजय केळकर, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राहुल मोटे, सुनिल प्रभु, हसन मुश्रीफ, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे कामगार मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"लातूर जिल्ह्यातील किर्ती अॅग्रीटेक कंपनीच्या हौदात गाळ काढण्यासाठी उतरलेले आठ कामगारांसह एका कंत्राटदाराचा गाळात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी मील मालक, संचालक इ. विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, लातूर एमआयडीसीमध्ये किर्ती अॅग्रीटेक ही मील असून मळी मिश्रीत टाकावू पाणी साठवले जाणाऱ्या टाकीची स्वच्छता करताना सदर दुर्घटना घडणे, संबंधीत कंपनीने कामगारांच्या सुरक्षितेकरीता कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे तपासात निष्पन्न होऊनही त्याची नोंद हेतुतः पोलीस पंचनाम्यात करण्यात न येणे, वीस फुट खोलीच्या दोन टाक्यांना

आवश्यक त्या पायऱ्या ठेवणे तसेच गाळ बाहेर काढण्याकरीता विशिष्ट यंत्रणेचा वापर करणे बंधनकारक असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात न येणे, पर्यावरण तसेच कामगार विभागाने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत संबंधीत कंपनीने योग्य ती उपाययोजना केली आहे किंवा नाही याची दरमहा पाहणी करून तशी रजिस्टर मध्ये नोंद केली नसल्याचेही निदर्शनास येणे, त्यामुळे कामगार व मृत कामगारांच्या नातेवाईकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना"

चार : वित्त मंत्री यांचा म.वि.स. नियम ५७ अन्वये प्रस्ताव :-

"अर्थसंकल्पातील अनुदानासाठीच्या मागण्यांवर चर्चा व मतदानाच्या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम २५१(१) मधील दहा दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम ५७ अन्वये स्थगित करण्यात यावी."

पाच : सन २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला दिवस).

- (१) ग्रामविकास व जलसंधारण विभाग.
- (२) जलसंपदा विभाग.
- (३) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग.
- (४) अल्पसंख्याक विकास विभाग.

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)

सहा : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

- (१) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक १२ - शिकाऊ उमेदवार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१७.

- (२) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०१७.
- (३) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक १५ - सिम्बॉयोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ विधेयक, २०१७.
-

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक १० - भारतीय भागीदारी (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१७.

अशासकीय कामकाज

(बैठकीच्या अखेरचे २ १/२ तास)

सात : अशासकीय विधेयके :-

पुरःस्थापनार्थ :

- (१) सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ५ - महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन (सुधारणा) विधेयक, २०१७ - श्री.मनोहर भोईर, वि.स.स. यांचे.
- (२) सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक १४ - महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, २०१७ - श्री.मंगलप्रभात लोढा, वि.स.स. यांचे.

आठ : अशासकीय ठराव (म.वि.स. नियम १०६ अन्वये) :-

(दिनांक १० मार्च, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेले तथापि, पुढे ढकलण्यात आलेले अशासकीय ठराव)
(क्रमांक १ ते ३)

(१) श्री.नितेश राणे, वि.स.स. यांचा ठराव क्र. ९४

"राज्यातील किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता या किल्ल्यांचे परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी मार्गदर्शक नेमण्याबाबत व पर्यटकांसाठी अन्य आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व कायम राखण्याच्या दृष्टीने शासनाने खास उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे."

(२) डॉ. भारती लव्हेकर, वि.स.स. यांचा ठराव क्र. २००

"राज्यात शहरी तसेच ग्रामीण भागात महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गावात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक महिला स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे."

(३) श्री.अजय चौधरी, वि.स.स. यांचा ठराव क्र. २८

"राज्यात उद्योग जगात मोठ्या प्रमाणावर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध न होणे, उद्योगामध्ये भूमिपुत्रांची संख्या नगण्य असल्याने राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणे, राज्यातील सेवायोजन कार्यालयामध्ये लाखो तरुणांनी नोकरीसाठी केलेली नोंद, उद्योगामध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास शासन अपयशी ठरल्याने राज्यातील सुशिक्षित तरुणांमध्ये पसरलेले नैराश्य, राज्यातील बेरोजगार भूमिपुत्रांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी यापुढे राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांवरील कार्यालयामध्ये नोकरी देताना भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत घेण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २३ मार्च, २०१७

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.